

असा लागला 'रामायण'चा शोध!

म. टा. प्रतिनिधि, नाशिक


समर्थाचे शिष्य गिरिधरस्वामी यांच्या बीड येथील मठात ३१४ वर्षांनंतर महणजे १९३५ मध्ये समर्थाची मूळ प्रत 'विदर्भचे टिळक' म्हणून ओळखले जाणारे शंकरराव ऊर्फ नानासाहेब देव यांना सुस्थितीत मिळाली. मात्र हा प्रवासही थकक कणारा होता.

रामदासांनी लिहिलेलं रामायण कोठे आहे, हे कोणालाही माहीत नव्हते. १९३३ मध्ये नानासाहेब देव यांना हैदराबाद येथील इंटर्नोधन मठात बीड मठासंदर्भातील काही कागदपत्रे मिळाली. यातील दोन कागदपत्रांनी रामदासांच्या रामायणाचे रहस्य उलगडण्यास मदत केली. यातील एक कागद १७३१ चा, तर दुसरा १७४४ चा होता. हे दोन्ही कागद रामदासांचे कार्य पुढे घेऊन जाणाऱ्या भीमाजी गोसावी व यसोबा गोसावी यांच्यातील संख्या २४ हजार) भीमाजी जवळ होता. संपत्तीच्या वाटणीचा होता. तर दुसरे पत्र काही सामायिक वस्तूचे विभाजन बाकी असल्याने ते १७४४ मध्ये १३ वर्षांनी करण्यात आले होते. यातून रामदासांनी लिहिलेल्या रामायणाची उकल झाली.

■ रामायणाचीही झाली वाटणी

भीमाजी व यसोबा यांच्यातील सामायिक वाटणीत समर्थांनी लिहिलेले वालिम्की रामायण, अध्यात्म रामायणाचा समावेश होता. अध्यात्म रामायण (श्लोके संख्या ६ हजार) हा ग्रंथ यसोबाजवळ होता, तर वालिम्की रामायण (श्लोके

संख्या २४ हजार) भीमाजी जवळ होता. दोन्ही मिळून ३० हजार श्लोक संख्या झाली. त्यानुसार प्रत्येकाच्या वाट्याला १५ हजार श्लोक येणार होते. ६ हजार श्लोकांचा अध्यात्म रामायण ग्रंथ यसोबाकडे होता. त्यामुळे त्यांना वालिम्की रामायणातील ९ हजार श्लोक देणे होते. यानुसार, बालकांड/ आदिकांडातील २४५० श्लोक, अयोध्या कांडातील ३१६० श्लोक व सुंदर कांडातील २९२५ श्लोक असे एकूण १७३५ श्लोक देण्यात आले व उत्तरले समर्थाची रामायणाची कांड भीमाजीकडे राहिली. अशा प्रकारे दोन भावांमध्ये समर्थाच्या रामायणाची वाटणी होता, तर वालिम्की रामायण (श्लोक



करण्यात आली. पुढे परंपरेने श्रीराम बुवा यांच्या मठात यसोबाकडील ग्रंथ संपदा आली. ही ग्रंथसंपदा अर्धवर्त होती. यामुळे सुमारे दोडशे वर्षांनंतर मठातील मंडळींनी भीमाजीकडील ४ कांड लिहून घेत यसोबाकडील ग्रंथसंपदेला पूर्ण स्वरूप दिले. ती कांडे नानासाहेब देव यांनी यसोबांच्या मठातून मिळविली. तर इतर कांडे भीमाजी बावांच्या परंपरेतील सीताराम बाबा यांच्या मठात असली पाहिजेत हे लक्षात आल्यानंतर तीही २१ मे १९३४ मध्ये त्यांच्या बीड मठातून ताब्यात घेतली. यामुळे समर्थाचे वालिम्की रामायण पूर्ण झाले.

■ ग्रंथ संपदेचे झाले जतन

वादेवता मंदिरात समर्थाच्या या सर्व ग्रंथ संपदेचे जतन (रिस्टोरेशन) करण्यात आले आहेत. त्याचे डिजिटलायझेशनही झाले असून, समर्थाचे वालिम्की रामायणाचे साताही कांड सर्वसामान्यापूर्वी पोहचावेत, यासाठी वादेवता मंदिरातर्फे प्रयत्न मुरु आहेत. यातील पहिले बालकांड प्रकाशित करण्यात आले असून, त्यात समर्थाच्या हस्ताक्षरातील मूळ संस्कृत बालकांडाचे मराठी व इंग्रजी अनुवाद करण्यात आला आहे.

२४ हजार श्लोक; १८२० पाने

रामदासांच्या बालकांड (श्लोक संख्या २४५०), अयोध्या (३१६०), अरण्य (४१७०), किञ्चिंधा (४१५०), सुंदर (२९२५), युद्ध (२०४५) आणि उत्तरकांड (४५००) या एकूण सात कांडांपैकी पहिले पाच कांड १६२४ पर्यंत टाकलीत पूर्ण केले होते. इतर दोन कांड १६४५ ते १६४९ मध्ये साताच्यातील मसूर येथे पूर्ण केले. या सात कांडांमध्ये २४,६०० संस्कृत श्लोक असून, ते १८२० पृष्ठांचे आहे.